



अवाग्रलेख

खरीखरी..

समृद्धीचे गणित

अखेर एकदाचा समृद्धी महामार्गाच्या संपूर्णीकरण सोहळ्याचा उपचार पार पडला. हा समृद्धी महामार्ग नागपूर आणि मुंबई यांच्यातील तेवढेच अंतर कापण्यासाठी जो वेळ लागत होता. तो कापून 60 टक्के वर आणला. म्हणजे आता नागपूर ते मुंबई हे अंतर आठ तासात पार होईल, अशी घोषणा करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता समृद्धी महामार्ग मुंबईला पोहोचत नाही. त्याची समृद्धी फक्त ठाण्यापर्यंत आहे. आपल्या मनाचे समाधान करण्यासाठी आणि ज्यांना ज्यांना ठाणे म्हणजे मुंबई नाही. हे माहीत नाही, त्यांना आठ तासांत मुंबई हे गणित सांगायला हवकत नाही समृद्धी महामार्ग संपल्यावर मुंबई जिथून शून्य मैलावर राहते. तोपर्यंत मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून ते ठिकाण गाठण्यास किमान दोन ते अडीच तास लागतात. समृद्धीचा प्रवास ठाण्यापर्यंत करण्यासाठी 120 किलोमीटर प्रति तासाचे गणित केले. तर कुठेही न थांबता हा प्रवास आठ तासात पूर्ण होऊ शकतो. पण या आठ तासात तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल किंवा तुमचा एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असेल. तर किमान तीन वेळा तुम्हाला गाडी थांबवावी लागते. तशी ती थांबवणे भाग आहे. अन्यथा चालकाला झोप येईल. कारण त्या मार्गावर ब्रेक माबयचा नसतो. ब्रेक माबयण्याची सहसा गरजच नसते. सहजपणे इतर वाहनांना ओवरटेक करता येते. अशा स्थितीत इतर कोणतीही दक्षता घेण्याची गरज नसते. त्यामुळे जर गाडी दर दोनशे किलोमीटरवर थांबवली नाही. तर ड्रायव्हरला डुलकी लागण्याचा आणि गाडीला अपघात होण्याचा धोका उद्भवू शकतो. यामुळे स्वयंघात वा गड्यांच्या द्याव्यवर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. त्या गाडीचे अॅक्सेर प्रति लिटर 30 किलोमीटर असते. प्रत्यक्षात तेच अॅक्सेर इथे 14 ते 15 किलोमीटर प्रति लिटर पेक्षा जास्त उतरत नाही. या समृद्धीचा खर्च 15000 कोटी रुपयांनी वाढलेला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राज्यध्यक्ष सपाकड साहेबांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या राज्यातही एखादी योजना ठरविक वेळेक पूर्ण होत नसपाची. तेव्हा अनेक वेळा वाढत्या महागाईमुळे भाववाढ देण्यात येत होती. तेव्हा जर योग्य असेल तर त्या पद्धतीचा खर्च केला जात होता. तर मग आताही हे योग्यच म्हणावे लागेल. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या कंत्राटचे टेंडर धीरूभाई अंबानी यांनी 33 हजार कोटी रुपयांचे भरले होते. तो मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्ग तत्कालीन सार्वजनिक बंधकाय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केवळ अठरा हजार कोटी रुपयांत तयार केला. त्यामुळे आता भ्रष्टाचार वगैरेच्या बाबतीत कोणाकडे बोट दाखवणे म्हणजे स्वतःकडेच बोट दाखवण्यासारखे होते. जेव्हा या समृद्धी महामार्गाची पहिला टप्पा पूर्ण झाला. तेव्हा भव्यदिव्य कार्यक्रम करून महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांना जाईल. जाईलसाठी देऊन तो प्रसंग थाटामाटाने पार पाडला होता. आता मात्र महाराष्ट्राच्या तिजोरीवर जास्त ताण पडू नये. म्हणून समृद्धीचे समापन कमी खर्चात करण्यात आलेले आहे, हे अवजून नमूद करावेचे वाटते. आता समृद्धीच्या महामार्गावरून मुंबईची समृद्धी नागपूर पर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त करूया. तसेच या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार झाले, त्याबद्दल त्यांचेही मनस्वी अभिनंदन!

■ वृत्तसंस्था, श्रीनगर, दि. ६ :

संपूर्ण जगातील सर्वाधिक उंच अशा चिनाब
आर्च ब्रिजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
तिरांग फडकावून उद्घाटन केले. शुक्रवारी
कटरा येथे हा कार्यक्रम झाला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री
ओमर देखील सातवी-आठवीपासून
काश्मीरला रेल्वेशी जोडणारा प्रकल्प पूर्ण
होण्याची वाट पाहत होते. लोक
फ्रान्समधील आवफेल टॉवर पाहण्यासाठी
जातात, आता लोक चिनाब आर्च ब्रिज
पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतील. हा पूल
स्वतःच एक पर्यटन स्थळ बनेल. लोक
सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेतील.

तत्पूर्वी, पंतप्रधानांनी जम्मूच्या रयासा जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे चिनाब आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी कटरा येथे अंजो ब्रिज आणि काश्मीरची पहिली ट्रेन वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला.

उत्तर रेल्वे ७ जूनपासून कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान कटराव्यातून ६ दिवस दोन गाड्या धावतील.

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत तहा, हिमवर्षावर्षाच्या काळात काश्मीरचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटलेला राहतो. राष्ट्रीय महामार्ग-४४ बंद असल्याने, खोऱ्यात जाण्याचा मार्ग बंद आहे. याशिवाय, जम्मू ते काश्मीर रस्त्याने प्रवास करण्यासाठी ८ ते १० तास लागायचे. ट्रेन सुरू झाल्यामुळे, हा प्रवास सुमारे तीन तासात पूर्ण होईल. पंतप्रधान म्हणाले, 'दहशतवादामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी त्यांच्या पसंतीचे

वाराच्या वाटवर विषे नका, भक्ताचा प्रसादच द्या..

पंद्रहपर वारीच्या प्रवासात वारकऱ्यां

भेसळ पडू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी थेट मैदानात उतरून भेसळमुक्त अन्न मोहिमेला सुरुवात केली आहे. मंत्री झिरवळ यांनी बंद्याच्या वारीत फूड सेफ्टी व्हॅन, भेसळ चाचणी मोहिमा आणि जनजागृती क्रीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनात नुकतीच १८९ अ. सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती झाली असून, त्यांना आज नियुक्तीपत्रांचे वाटप होणार आहे.

भेसळखोरांना इशारा

मात केली आहे.
मोहिमा आणि जनजागृ
सनात नुकतीच १८९ अ
वे वाटप होणार आहे.

१२ कुख्यात नक्षल्याचे मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण

गडचिरोली, दि. ६ :
राज्याचे मुख्यमंत्री

जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत 1 कोटी 12 लाख रुपयाचे वक्षस असलेल्या नक्षल चळवळीतील वरिष्ठ जहाल 12 माओवाद्यांना आत्मसमर्पण केले आहे.

यामध्ये डिकेएसझेडसीएम गीरी

पवानानंद रेड्डी यांची पत्नी डिक्कीसीएम सनानवका हिचेसह चार डीक्कीसीएम दजाने वरीष्ठ कॅंडर, एकर कमांडर, दोन उप-कमांडर, चार एसीएम व एकर सदस्य पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रथमच दोन जहाल माओवाद्यांनी स्वयंचलीत एके-47 शस्त्र व इतर शस्त्रांसह माओवादी गणवेशात मुख्यमंत्री यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले आहे. यामुळे गर्वितचोली आणि संपूर्ण दंडकारण्य वाहिनीगातील माओवादी चळवळीला मोठा हाना बसला आहे.

यामध्ये इंद्रावती परिया डिक्कीसीएम

सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वना ऊर्फ
पापक्का बुचय्या चौधरी (55) रा.
वेलगूर ता. अहेरी, कुतूल एरिया कमिटी
एरिया कमिटी (कृषी विभाग)
डिक्कीसीएम रामदास ऊर्फ झिटकुराम
ऊर्फ चित्राजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी
मटकुवरसिंग हलामी, (55) रा.
कवडीकास, ता. धानोरा, तसेच याच

महाराष्ट्र शासनाने सपना रूर्फ सपनाक्का रूर्फ स्वप्न

ऊर्क पापकला बुच्यया चौधरी, रामदास ऊर्क झिकुरा-
ऊर्क विवाजी ऊर्क सोमाजी ऊर्क रामजी मटकुरासिं-
हलामी, शिवलाल ऊर्क सुकुलु सनकु पदा तसेच पुण्य-
ऊर्क शामभरी नांसाया होळी यांचेवर प्रत्येकी 6 लाख
रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते. तर कोसा कुम्मा गोत-
यांचेवर 8 लाख रुपये, दुर्गा ऊर्क रम्मी चिन्ना विडपी,
अजय ऊर्क भीमा सोमडू मुवाची, सोंगिता ऊर्क मसरी
होते आत्राम, सविता ऊर्क सुनिता भिमा नरोते, अं-
ऊर्क छाया दसर वडे, अण्णा ऊर्क सोमारी ऊर्क प्रि-
येरां तलांडी यांचेवर प्रत्येकी 6 लाख रुपये तर दिदीप-
ऊर्क सुधाकर कामा मोहंदा याचेवर 4 लाख रुपयाचे
बक्षीस जाहिर केले होते.

चार वर्षात 34 नक्षत्रांचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे
माओवादाविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच
शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी

गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर

जऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या एवढा दुसरा कोणताही मुख्यमंत्री गडचिरोलीत फिरला नाही असा दावा केला. गडचिरोलीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले सुरक्षा जवान चांगले काम करत आहेत, या संध्या

यंत्रणाचे मनोधैर्य वाढावे म्हणून मी अशा दुर्गम आऊटपोस्टवर येत असतो, असेही ते यावेळी म्हणाले.

गडचिरोलीत आज १३ आत्मसमर्पित नश्वलवादी तरुण-तरुणींचा

विवाहसहळी संपन्न झाली. या सहळ्याला मुळभूमीत फडणवीस हजर होते. या निमित्ताने त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन पाहणी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण आता महाराष्ट्राच्या पहिल्या

पॉइंटवर आलो आहोत. कवंडेच्या पोलिस आऊटपोस्टमुळे या भागातील सुरक्षेचा बॅकलॉग भरून निघाला आहे. हा भाग आजपर्यंत अनकनेक्टेड होता.

सत्रधार नवी

झीशान
अख्तर उर्फ
जस्सी
पुरेवाल
याला
कॅनडातील

सरे पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक कोणत्या प्रकरणात करण्यात आली, हे अद्याप मागू शकलेले नाही.

१२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री बाबा सिद्दीकींची त्यांचा मुलगा झिंशान सिद्दीकीच्या

आफिसबाहेर गाळ्या घालून
 हत्या करण्यात आली.
 गँगस्टर लॉरेन्स गॅंगने या
 दोघी

सावजी
 म्हणाल
 अपयश

દા. ૬ :

उद्योगपति विजय दादा केला की देश प्रेमी त्याने तत्कालीन अरुण जेटली यांची गलती आणि त्यांना दंड देण्याची तो एका

टी जिनेव्हाला जात आणि परत येईल. माचा पासपोर्ट रद्द आला. ज्यापळे तो परत येऊ शकला किंगफिशर

बरोबर, किंगफिशर एअरलाइन्सच्या असा सल्ला
ब्रदल त्याने पहिल्यांदाच केला.

कारत्या माफी मागितली आहे. तो मल्ल्यान सांगितले की
किंगफिशर एअरलाइन्सच्या करण्यास मनाज
ब्रदल मी सर्वांची माफी मागतो. सांगितले की
जे ते विमान घेऊनही त्यांना

२०१६ मध्ये उद्योगपती आणि

माजी खासदार विजय
मल्ल्या भारतातून युकेला
पळून गेला. ५ जानेवारी
२०१९ रोजी विजय
मल्ल्याला फरार घोषित
करण्यात आले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची कंपनी वाईट परिस्थितीत असताना अरलाइनने कमी उड्डाणे

रिचार्जिंगची संख्या कमी करावी
देल्याचा आरोपही मल्ल्याने

करण्यात आली होती. त्यांनी
क तुम्हाला मदत करेल. या

जगण्यासाठी सन 2022 त आजपर्यंत एकूण 34 लोकांना मिळतील. लोकांचा सरकारवरील विश्वास वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.	टाळून दावा केला होता का, बाबा सिद्दीकांची बॉलीवूड स्टार सलमान खानशी जवळचा	वाच्यासाठीच्या पांडकास्टमध्ये केलं. जो उद्घुष्ट रई करावा लागला. पण, जेव्हा त्यानं कर्ज मागितलं तेव्हा कंपनीची कामगिरी चांगली नव्हती.
--	---	--

ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीचा भुजबळांना फटका

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई स्थित कार्यालयाला आगीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पासपोर्टचे नुकसान झाले आहे. कोर्टाने त्यांना परदेश दौऱ्यासाठी १२ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई स्थित विशेष न्यायालयाने गत २१ एप्रिल रोजी छगन भुजबळ यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली होती. पण तेव्हा त्यांचा पासपोर्ट हा ईडीच्या कार्यालयात जमा करण्यात आला होता. कोर्टाच्या निर्देशानुसार गत १३ मे रोजी त्यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. पण तो त्यावेळी भिजलेला व फाटका होता. २७ एप्रिल रोजी ईडीच्या दक्षिण कैसर ए हिंद इमारतीत असलेल्या कार्यालयाला आग लागली होती. त्यात या पासपोर्टचे नुकसान झाले होते.

या घटनेनंतर छगन भुजबळ यांनी तत्काळ नवीन पासपोर्ट जारी करण्यासाठी अर्ज केला. पण नवा पासपोर्ट मिळव्यास उशीर झाल्यामुळे त्यांना २२ मे रोजी व्हिसा मिळाला. ईडी कार्यालयाला लागलेली आग व पासपोर्टच्या झालेल्या नुकसानीचा दाखला देत आपल्या परदेश दौऱ्याला १२ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली.

पण सरकारी पक्षाने त्यांच्या या विनंतीला विरोध केला. छगन भुजबळ न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी व त्यात दिरंगाई करण्यासाठी ही विनंती करत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. पण विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एस आर नावंदर यांनी त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला.

पशुकत्तलीच्या तपासणी शुल्कात कपात

मुंबई : राज्य सरकारने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी पशु तपासणीच्या २०० रुपयांच्या शुल्कात मोठी कपात केली आहे. या शुल्क कपातीसाठी समाजवादी पक्षाचे भिवंदी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पाठपुरावा केला होता.

पशुची कत्तल करण्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी प्रती पशु २०० रुपये शुल्क आहे. मांस उत्पादनात राज्याचा वाटा ११ टक्के असून राज्याचे वार्षिक मांस उत्पादन १२ लाख टन आहे. सदर शुल्क पूर्वीप्रमाणे २० रुपये करावे, अशी मागणी शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करत कत्तल शुल्क कपात करण्याची शिफारस केली होती. त्यासंदर्भातील अधिसूचना बुधवारी रोजी जारी करण्यात आली. आता हे शुल्क प्रती पशु १०० रुपये राहील. पशुकत्तल परिक्षण शुल्कातील कपातीचा केवळ कुरेशी समाजाला नव्हे तर सर्व मांस ग्राहकांना लाभ होणार आहे.

ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजावर अन्यायच

रायगड : शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठ्या उत्साहात सोहळा पार पडत असताना, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, असा घणाघात त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस आहे तो पर्यंत मराठा समाजावर असाच अन्याय होणार आहे. त्या माणसाला मराठा समाजाबद्दल द्वेष आणि आकस आहे, वॉर्डनितीने मराठा समाजासोबत त्यांची वागणूक असते असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला न्याय देणार नाही, यामुळेच देशमुख कुटुंबियांना रायगडावर येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होत न्याय मागावा लागत आहे. सीएम फडणवीसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विल्हेवाट लावली आहे. हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकले आहे. सरकारच्या प्रतिनिधींमध्ये टाकत त्यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप जरांगे यांनी केला.



रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा दैदिप्यमान सोहळा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर आज दैदिप्यमान सोहळा पार पडला. ३५१ वर्षांपूर्वी याच दिवशी, ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मरणार्थ गडावर लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली असून, राजसदरेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंत जयघोषांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला होता.

युवराज शहाजी राजे भोसले यांनी राजेशाही पोशाखात रोपवे मार्गे पायऱ्यांद्वारे राजसदरेवर आगमन केले. गडावरून राजांना मुजरा करण्यासाठी देशभरातून आलेल्या ३ ते ४ लाख शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रशासनाने भवकम व्यवस्था केली असून, २२ मंडप, ५०० लिटरच्या ५० टांब्या, १ लाख पाण्याच्या बाटल्या, ८ आरओ यंत्र, १५ ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

गडावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रायगड ते पाचाड परिसरात १०९ सीसीटीव्ही कॅमेरे, १७ ठिकाणी पब्लिक अलाऊंस सिस्टीम, आणि ९ एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण सुरू आहे. शिवभक्तांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या १०० बसगाड्या पाचाड व



पार्किंगच्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत. १२ ठिकाणी पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी फौजफाटा तैनात
गडावर १७० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस कर्मचारी, ३५० होमगार्ड, १

एसआरपी प्लाटून, १५० वॉकीटॉकी, स्वतंत्र कंट्रोल रूम आणि प्रत्येक विभागासाठी पीआरओ तैनात आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या

पूर्वसंध्येला दुर्गराज रायगडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी येथे आले आहेत.

रायगडावर केवळ पोषक गोष्टीच राहतील

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील असे ठणकावून सांगितले आहे. अतिक्रमण काढत असताना माझे संरक्षण सुद्धा येथील घनगर समाजाला असणार आहे, असेही ते म्हणाले.

रायगडावर आज तरखेनुसार शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दुग्धाभिषेक केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी रायगडावर रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील असा पुनरुच्चार केला. ज्या ठिकाणी हजार-दोन हजार लोक यावेच, तिथे आज लाखो लोक येत आहेत. एवढा शिस्तभक्त शिवभक्त... कोणताही कायदा हातात न घेणारा हा शिवभक्त आहे. मला आयजी व एसपीने ही शिस्त कशी निर्माण होते? असा प्रश्न दिला. त्यावर मी त्यांना हे शिवभक्तांवर असणारे संस्कार आहेत, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची हटवण्याची मागणी केली आहे. या शब्दाने शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चिंतेत उडी घेऊन मृत्युला कवटाळल्याची आख्यायिका आहे. पण संभाजीराजे यांनी इतिहासात अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख नसल्याचा दावा केला आहे.



आमच्या व त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ६ :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबतच्या संभाव्य आघाडीवर मोठे विधान केले. महाराष्ट्राच्या मनाज जे आहे तेच होईल. या प्रकरणी आमच्या व त्यांच्या (राज ठाकरे) मनात कोणताही संभ्रम नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट व मनसे लवकरच एकत्र येतील, असा दावा केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी



पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर उपरोक्त भाष्य केले. ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मी या प्रकरणी

देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती देऊ. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुजाता शिंगाडे यांचा दाखला देत शिंदे गटात गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचाही दावा केला. सुजाता शिंगाडे यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ती माझी फार मोठी चूक होती. ओरिजनल शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची व मातोश्रीचीच आहे मागील ५ महिन्यांत मला फार वाईट अनुभव आले. मला त्यांनी कोणतेही आभिष दिले नाही. त्यामुळे मी त्यांची मिथी नाही. तिकडे सर्व अनागोंदी सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

समृद्धी महामार्गावर एसटीला परवानगी द्या

सापाचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ६ :

मुंबई ते नागपूर या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस-ना धावण्यास संमती द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शेख यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

आमदार रईस शेख म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. आता ७०१ किमी समृद्धी महामार्ग वाहतुकीस पूर्ण खुला आहे. १० जिल्हे, २६ तालुके, ३९ शहरे आणि ३९२



गावांना जोडणारा हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महामार्ग होणार आहे. मात्र या महामार्गावरून एसटी बसेसना धावण्यास परवानगी नाही. समृद्धी महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे. तो सामान्य नागरिकांना वापरता आला पाहिजे. एसटी बसेसना समृद्धीवर धावण्यास संमती दिली जात नाही, तोपर्यंत हा मार्ग श्रीमंतांची चैन असणार आहे.

मुंबईतील अटल सेतू आणि किनारा रस्ता यावरसुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मनाई आहे. एसटी बसेसना समृद्धीवर धावण्यास परवानगी देताना टोल माफी देण्यात यावी. अन्यथा सामान्यांना हा प्रवास परवडणारा नाही, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला.

वादातून वकिलाने बंदूकच काढली

■ वृत्तसंस्था, नाशिक, दि. ६ :

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे. जमिनीच्या वादातून एका वकिलाने थेट बंदूकच बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यात जमिनीच्या वादातून सुरू झालेली गुंडगिरी काही नवीन नाही. मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट देखील याच घटनांवर आधारित आहे. असाच काहीसा प्रकार आता हिंजवडी जवळ असलेल्या कासारसाई येथे घडला आहे. वादात जमीन पाहण्यासाठी गेलेल्या वकिलाला जमिनीच्या मालकाने अडवल्यानंतर वकिलाने थेट बंदुकीचा धाक दाखवला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बंदूक दाखवत दहशत दाखवणाऱ्या वकिलाचे नाव संदीप भोईर असे आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली. मात्र, ही जमीन कूळ कायद्यात मोडत असल्यानं यासाठी गेली १० ते १२ वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यातच, जमिनीच्या ठिकाणी वाद इतका वाढला की वकिलाने थेट बंदूकच बाहेर काढली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

अपघातग्रस्त कारमध्ये आढळले तिघांचे कुजलेले मृतदेह

■ महासागर प्रतिनिधी, नाशिक, दि. ६ :

शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावाजवळ मुंबई-नाशिक महामार्गात वादग्रस्त झाल्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या कारमध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, मृतदेहांची स्थिती पाहून याचा अंदाज आला आहे.

गुर चारण्यासाठी गेलेल्या महिलांना झाडांमध्ये गाडीसारखी गोष्ट असल्याचे दिसून आले. झाडांजवळपास अर्धवट झाकलेली ही कार पाहून तिने डोक्यावर पाहिले असता, आत दुर्गंधीयुक्त वातावरणात तिघांचे मृतदेह दिसले. तातडीने तिने गावकऱ्यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत, पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, व पोलीस कर्मचारी उमेश चौधरी, तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. शाम धुमाळ, देवा वाघ, दुर्गा सोनवणे, धर्मेद ठाकूर यांच्यासह पथकाने क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढून तपासणी केली.



कारमध्ये सापडलेले मृतदेह २५ ते ३० वयोगटातील पुरुषांचे असून, कार क्रमांकाच्या आधारे तपास केल्यानंतर ती कार मुंबईतील अंधेरी-खार परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. मृतांपैकी एकाची ओळख यशेश वाघेला अशी पटली असून, उर्वरित दोघांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघात नेमका कासा आणि कुठे झाला, त्यामागचे कारण काय, हे स्पष्ट होणे अद्याप बाकी आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मध्य रेल्वेच्या १२६ व्या झेडआरयूसीसी बैठकीचे यशस्वी आयोजन



■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ :

मध्य रेल्वेची १२६ व्या झोनल रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती (झेडआरयूसीसी) बैठकीचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे नुकतेच आयोजन करण्यात आले. बैठकीला खासदार, ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, श्रीमती वर्षा गायकवाड आणि अनुप संजय धोत्रे यांच्यासह ४४ झेडआरयूसीसी सदस्य उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना धर्मवीर मीना म्हणाले की, झेडआरयूसीसी सदस्यांच्या सूचनांचे स्थान महत्वाचे आहे आणि मध्य रेल्वेला प्रवाशांना चांगल्या सेवा प्रदान करण्यास मदत होते. सुरळीत रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस तास अत्यंत समर्पणाने काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करताना मीना यांनी आधुनिक वेटिंग रूम, चांगले शौचालय, वाढलेले आसन, पिण्याच्या पाण्याचे बूथ, लिफ्ट, एस्कलेटर, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि डिजिटल डिस्प्ले बोर्ड यासारख्या वाढीव सुविधांवर प्रकाश टाकला.

मध्य रेल्वे दररोज ३२३ मेल/एक्सप्रेस आणि १४२ पॅसेंजर/मेमू/डेमू गाड्या चालवते, ज्या ५.५ लाख प्रवाशांना सेवा देतात. १० वंदे भारत गाड्या आणि एलटीटी ते सहरसा पर्यंत नव्याने सुरू झालेल्या अमृत भारत एक्सप्रेस सारख्या प्रीमियम सेवांमुळे प्रवासाचा अनुभव सुधारला आहे.

अमृत स्टेशन योजनेअंतर्गत, १८ स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे, ज्यामध्ये २२ मे २०२५ रोजी माननीय पंतप्रधानांनी उद्घाटन सोयीसाठी रेल्वेस तास अत्यंत समर्पणाने काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

उपनगरीय सेवा चालवते, ज्यातून दररोज सुमारे ३८.२ लाख प्रवाशांना वाहतूक होते.

मुंबईची जीवनरेखा म्हणून उपनगरीय सेवांचे महत्त्व ओळखून, प्रवाशांच्या सोयी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, मुंबई विभागात वातानुकूलित सेवांची संख्या ८० पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

सुरक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की उपनगरीय कोचमध्ये ५,२०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि वंदे भारत, डीईएमयू आणि एलएचवी कोचमध्ये अतिरिक्त २,६९३ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. १६१ ईएमयू रेक्सच्या महिला कोचमध्ये आपत्कालीन टॉक बॅक सिस्टम बसवण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफने एका वर्षात ७३ जणांचे जीव

वाचवले आणि १,४६३ हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडले. क्यूआर कोड-आधारित पमेंट आणि डिजिटल दिव्यांगजन आयडी कार्डमुळे दिव्यांगजनांसह प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

नावीन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधांमधील कामगिरी अधोरेखित करताना, मीना यांनी पुनरुच्चार केला की, मध्य रेल्वेच्या वॉटरप्रूफ पॉइंट मशीनेने ट्रॅक प्लॅटफॉर्म दरम्यान त्याच्या कार्यक्षमतेसाठी सर्व झोनल रेल्वेमध्ये प्रथम पुरस्कार जिंकला. कोचमधील रिअल-टाइम वॉटर लेव्हल नोटिफायरने दुसरे पुरस्कार जिंकला, ज्यामुळे प्रवाशांचे समाधान झाले.

नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात मध्य रेल्वेला एकूण सहा प्रतिष्ठित विभागीय शिल्डने उन्मादित करण्यात आले आहे, जे ऑपरेशनल सफळतेमुळे एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यापैकी, भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये सर्वोत्तम

एकूण कामगिरी प्रदर्शित केल्याबद्दल मध्य रेल्वेला सर्वात प्रतिष्ठित पंडित गोविंद वल्लभ पंत एकूण कार्यक्षमता शिल्ड प्रदान करण्यात आला, त्याव्यतिरिक्त पाच इतर विभागीय शिल्ड देण्यात आल्या.

यावेळी खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली. सदस्यांनी रेल्वे वापरकर्त्यांशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली. अमृत भारत स्टेशन प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली, विविध स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याची सूचना केली आणि थांबे आणि नवीन रेल्वे सेवांसाठी मागण्या मांडल्या. बैठकीत त्यांनी अनेक सूचना दिल्या.

मध्य रेल्वेने सूचना तपासल्या असून त्या अंमलात आणल्या जातील, असे आश्वासन महाव्यवस्थापकांनी सदस्यांना दिले.

दमानियांचे सुपेकरांवर आरोपांच्या नव्या फैरी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ :

वैष्णवी हगवणे हॅंडबाळी आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे. जालिंदर सुपेकर हे प्रत्येक पोलीस उपनिरीक्षकाकडून पैसे घ्यायचे, एवढेच नव्हे तर दरवर्षी दिवाळीला ते त्यांच्याकडून १ तोळा सोनेही घ्यायचे, असे ते म्हणाले.

जालिंदर सुपेकर हे मृत वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक याचे मामा आहेत. अंजली दमानिया शुक्रवारी म्हणाल्या की, काल अशी बातमी होती की, पुण्याच्या येरवडा तुरुंगात एक कैदी होता, त्याला तेथून अमरावतीला हलवण्यात आले. जालिंदर सुपेकर तिथे जाऊन त्या कैद्याला भेटले. त्याच्याकडे सुटकेच्या मोबदल्यात ५०० कोटीची मागणी केली. मी संबंधिताकडून खात्री करून घेतली असता ते म्हणाले की, सुपेकर त्या कैद्याला भेटायला आले, ते म्हणाले तुज्याकडे दीड हजार कोटींची संपत्ती आहे हे मला ठावूक आहे. त्यातील ५५० कोटी रुपये मला दिले तरच तू बाहेर येशील अन्यथा इथेच सडत राहशील.

त्या पुढे म्हणाल्या, जालिंदर सुपेकर त्या तुरुंगात साडेतीन तास बसून होते. अमरावतीचे तत्कालीन जेलर त्यांचे नातलग होते अशी माहिती आहे. मी आता त्याचीही चौकशी करणार आहे. कारण या प्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. काल मला आणखी एका केसची माहिती मिळाली. जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआयकडून पैसे घ्यायचे, दिवाळीला १ तोळे सोनेही घ्यायचे व जळगावची मिठाई लोथ भारी असल्याने खरेदी करायचे. या सर्व गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. मी या प्रकरणी गुहमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी नोलेश चव्हाणला गंभीर आरोप असतानाही शस्त्र परवाना कसा मिळाला ? या प्रकरणी सखोल चौकशीची गरज आहे, असेही दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या.

अंजली दमानिया यांनी यावेळी बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांवर भाष्य करत पुण्यातील गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारंना टोला हारणला. बीडमध्ये मामारीच्या रोज घटना घडतात. तेथील आमदार व खासदारांनी आपले डोके ताळ्यावर आणण्याची गरज आहे. धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला मोठे केले. त्यामुळे तेथील पालकमंत्री अजित पवार यावर त्यांची विशेष करतोल असे वाटत नाही. कारण, त्यांच्या पुण्यामध्येही अशा घटनांत मोठी वाढ झाली आहे.

...अखेर रामाळा तलाव ठेका वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेला

महासागर प्रतिनिधी चंद्रपूर, दि. ६ जून : २० कलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत रामाळा तालव ठेका मच्छीमार बांधवांना मिळवून दिल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांचे वाल्मीकी मबहुआ सहकारी संस्थेचे सभापती बंडू हजारे व संचालक मंडळाने पुष्पगुच्छ देवून आभार मानले. चंद्रपूर शहरामध्ये अगोदर ७ तलाव होते. परंतु या तलावावर अतिक्रमण झाल्यामुळे तलाव अतिक्रमणामध्ये नाहिसे झाले. १९५७ पासून रामाळा तलावावर मासेमारी करणारे वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेचे सभासद आपल्या जीवाचे रान करून अनेक धनघांडग्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती व समूहाकडून अतिक्रमणाचे प्रयत्न झाले व होत असून या सर्व प्रसंगांना तोंड देत रामाळा तलाव या संस्थेने आत्तापर्यंत राखून ठेवलेला आहे.	आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाला यश  याची निगा राखत असताना संस्थेचे सभासद गेल्या १० पिढ्यापासून १२ महिने तलाव साफ करणे (ईकोरिनिया वनस्पती) गणपती व देवीने सांगाडे काढणी, निर्माल्य, मूर्तीचे सांगाडे, मृत जनावरे तसेच आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे शव काढणे हे सर्व काम आरोग्याशी निगडित असूनसुद्धा कोणताही मोबदला न घेता या संस्थेचे सभासद आत्तापर्यंत करीत आहे. परंतु या
--	---

जो १ रामाळा तलाव ज्या मासेमारी समाजानी, सभासदांनी वाचवला आहे त्यांनाच विना अटी शर्तीने तलाव ठेका देण्यात यावा यासाठी मागील वर्षी तलाव ठेका संपल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून तसेच कोरोना काळामध्ये मासेमारी न झाल्याने तसेच सौंदर्यकरण व खोलीकरणाच्या नावाखाली पाणी सोडल्याने २०१९ ते २०२३ पर्यंत संस्थेच्या सभासदांना व संस्थेला आर्थिक नुकसान झाल्याने याच मुद्याला धरून तसेच मच्छीमारांनी रामाळा तलाव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न या आधारावर दि. ५ जून २०२५ ला जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक लावून रामाळा तलाव ठेका वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेलाच देण्यात यावा अशी विनंती करून प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले.	यांचा आदेश देवून लवकरात लवकर तलाव ठेका करारनामा करून संस्थेला देण्यात यावा अशा आदेश दिल्याने संस्थेच्या सभासदामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले व संस्थेचे सभापती बंडू हजारे यांनी बैठकी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार व उपविभागीय अधिकारी तहसिलदार यांचे आभार मानले. तसेच आमदार किशोर जोरगेवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सभापती बंडू हजारे, संचालक लक्ष्मण टोकला, संचालक संतोष झा, पांडुरंग गावतुरे, शंकर बक्कलवार, देवराव मंचल्लावार, विनोद आळेकर, कांचन दाते, संगिता दडगेलवार, शंकर गुमलवार, संस्थेचे सचिव आनंद कस्तुरे यांनी आभार मानले. तसेच भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष कुष्णाजी नागपूरे, कार्यध्यक्ष योगेश दुधपचारे, रमेश नागपूरे, देवराव पिंपळकर, यांनी सुद्धा आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.	

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वरूर रोड येथील महिलांचा पर्यावरणपूरक उपक्रम



महासागर तालुका प्रतिनिधी
राजुरा, दि. ६ जून : राजुरा तालुक्यातील वरूर रोड हे गाव. येथील महिला या अतिशय उपक्रमशील असून सातत्याने या गावात विवीध समाजपयोगी , धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. येणाऱ्या वटपौर्णिमेचे महत्त्व लक्षात घेउन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावातील वडाच्या झाडाचे पूजन

करण्यात आले. यावेळी मंजुषा प्रकाश ठावरी, जिजाबाई बबन काळे, शारदा अविनाश ढोबे, कुसुम चंद्रभान गावडे, वर्षा विलास अस्वले, मंगला रमेश काळे, रेखा दिलीप उपलवार, विश्रांती अशोक आत्राम, मिनाबाई सुरेश सिडाम, सुलोचना विनोद काळे, शितल राजू काळे, रंजन शंकर काळे, रजनी अमृत वैरागडे, उषा सुधीर बोबडे, वैशाली विकास कोळापे, लक्ष्मी मुकेश अटवाल, आशा रामेश्वर ढोबे, मंगला गंगाधर गौरकर, निकिता मारुती वसाके, सुष्मा दिलीप रणदिवे आदींची उपस्थिती होती.

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन घुग्घुस तर्फे म्हातारदेवीत जागतिक पर्यावरण दिनी स्तुत्य उपक्रम

महासागर प्रतिनिधी
घुग्घुस, दि. ६ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने नगरपरिषद घुग्घुस आणि ग्रामपंचायत म्हातारदेवी यांच्या संयुक्त विद्यमाने एका व्यापक कार्यक्रमाचे आयोजन केले. या महत्त्वपूर्ण दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देत, पोलीस ठाणे घुग्घुस आणि ग्रामपंचायत म्हातारदेवी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, 'प्लॉस्टिकमुक्त गाव-शहर' ही दूरगामी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत उपस्थितांनी आपले गाव आणि शहर प्रास्टिकमुक्त



करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला उद्घाटन आणि अध्यक्षस्थान लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड, बाय. जी. एस. प्रसाद, यांनी भूषविले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद

घुग्घुसचे मुख्याधिकारी निलेश राजनकर, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, उपाध्यक्ष पवन मेश्राम, घुग्घुस पोलीस ठाण्याचे सहायक ठाणेदार सचिन तायवाडे, स्थूल, कौशिक घोष, संजय दुधाळे, संजय तिवारी, आशिष मासिरकर उपस्थित होते. तसेच, म्हातारदेवीच्या सरपंच संथ्याताई पाटील, उपसरपंच शंकर उईके, लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल आणि दीपक साळवे यांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

संबोधनपर भाषणात प्रास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्याचे मानवी आरोग्यावर तसेच एकूण जैवसृष्टीवर होणारे दूरगामी नकारात्मक परिणाम यावर सविस्तर विवेचन केले. विशेषतः 'एकदा वापरल्या जाणाऱ्या प्रास्टिक'मुळे होणारी पर्यावरणाची हानी त्यांनी अधोरेखित केली आणि ते टाळण्याचे कळकळीचे आवाहन केले. या जनजागृतीचा एक भाग म्हणून, नगरपरिषद घुग्घुसचे मुख्याधिकारी निलेश राजनकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले, जेणेकरून प्रास्टिक पिशव्यांपेवजी कापडी पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहन मिळावे.

कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस व भाजपशी युती करणार नाही : अॅड. वामन चटप

महासागर तालुका प्रतिनिधी
राजुरा, दि. ६ जून : आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर पालिका निवडणुकीचे पडघम वाजायला येत्या दोन महिन्यात सुरु होणार आहे. त्याकरिता सर्वच पक्षाचे नेते मंडळी मोर्चाबंधणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते इच्छुक उमेदवारांची चाचपणी करीत आहे. लग्न समारंभ असो कोणाचं मरण असो नेते मंडळी तिथे आवर्जून उपस्थिती दर्शवितांना दिसून येत आहे.

भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप तसेच काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा दारुण

पराभव केले. यामुळे राजुरा परिस्थितीत गठबंधन करणार य विधानसभा क्षेत्रात नव्या समीकरण उदय झाला. सध्या विधानसभेत भाजपा बलाढ्य पक्ष म्हणून उदय झाल्याने शेतकरी संघटना व काँग्रेसला नव्या रणनीती सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मध्ये उतरल्यास भाग पाडले आहे. बलाढ्य भाजपाचा पराभव करायचा असल्यास काँग्रेस व शेतकरी संघटना पक्षात गठबंधन होणे गरजेचे आहे अशी चर्चा सध्या राजुरा विधानसभा मध्ये त्याला मिळत आहे. मात्र आमचा पक्ष काँग्रेस व भाजपासोबत कोणत्याही

संघटना आणि भाजप वेगवेगळ्या लढले तर सर्वात जास्त फायदा भाजप पक्षाला होणार अशी चर्चा सध्या राजुरा विधानसभा क्षेत्रात ऐकायला मिळत आहे. मात्र हे खरे आहे की राजुरा विधानसभा नेहमी धक्कादायक निकाल देण्याची धरंपरा आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने गाफिल राहता कामा नये अशी चर्चा आहे. तसेच शेतकरी संघटना ज्या पक्षासोबत युती करणार तो पक्ष सहज या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीत विजय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. एवढे मात्र खरे आहे कि, येत्या निवडणुकीत शेतकरी संघटना पक्षाची भूमिका निर्णायक राहणार यात काही शंका नाही.

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. ६ जून : टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांच्या मेपल ३६५ सुरक्षा सेवा प्रा. लि. मधील सर्व सुरक्षा रक्षकांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ७४ स्थानिक सुरक्षा रक्षकांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. या संदर्भात, मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत संकेत दिले आहेत की जर संबंधित सुरक्षा रक्षकाची नोकरी कायम केली नाही तर २० जून रोजी कंपनीसमोर उपोषण केले जाईल.

पत्रकार परिषदेत मनोज ठेंगणे यांनी सांगितले की, टाकळी जेनाच्या

मनोज ठेंगनेचा अन्त्रत्याग आंदोलनाचा इशारा



अरविंदो रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कोळसा खाण कंपनी आहे. या कंपनीने ऑगस्ट २०२३ मध्ये मॅपल ३६५ सिक्युरिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि माजी सैनिक मनोज ठेंगणे यांच्याशी सुरक्षेसाठी करार केला होता. या सुरक्षा कंपनीअंतर्गत टाकळी आणि जेना गावातील स्थानिक नागरिकांमधून एकूण ७४ रक्षक कंपनीच्या

नागपूर, खवतमाळ, वर्धा, भंडारा येथील ६० सुरक्षा रक्षकांना कंपनीच्या आवारात आणले आहे. कोणत्याही कंपनीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या सरकारने दिलेल्या सूचना असूनही, अरविंदो कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

अरविंदो कंपनी आता विस्तार वाढत आहे. अशावेळी इतर राज्यांतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून आम्हा ७४ स्थानिक सुरक्षा रक्षकांचा अन्याय केला जात आहे. स्थानिक सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी २० जूनपासून कंपनीसमोर अन्त्रत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.



रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिज असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळा आपण हे दोन शब्द एकच समजतो आणि फरक न जाणून घेता त्यांचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, उड्डाणपूल आणि ओव्हरब्रिज या शब्दांचा अर्थ वेगवेगळा असून वेगवेगळ्या गरजांनुसार ते बांधले जातात? चला, आज याविषयी जाणून घेऊ या.

*** उड्डाणपूल म्हणजे काय ?**

उड्डाणपूल हा एक प्रकारचा पूल असून तो रस्ते किंवा रेल्वे रुळांवर बांधला जातो. त्याचा मुख्य उद्देश कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हा असतो. वर्दळीच्या चौकातून बरीच वाहने येत-जात राहतात. अशावेळी उड्डाणपूल बांधला तर काही वाहने खाली रस्त्यावरून धावतात आणि काही



हा आहे दोन्हीतला फरक

वाहने उड्डाणपूलावरून जातात. यामुळे चौकात वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते. उड्डाणपूल सहसा लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी बांधले जातात. ते शहरांमध्ये किंवा बाहेरील भागात असू शकतात. वाहने जलद आणि सुरक्षितपणे जाऊ शकतील,

अशाप्रकारे त्याची रचना केली जाते.

*** ओव्हरब्रिज म्हणजे काय ?**

ओव्हरब्रिज हा देखील एक प्रकारचा पूलच आहे, परंतु त्याचे मुख्य काम पादचाऱ्यांना किंवा कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांना रस्ता किंवा रेल्वे मार्गावरून मार्ग उपलब्ध करून

देणे हे असते. तुम्ही अनेकदा रेल्वे स्थानकांजवळ पादचाऱ्यांसाठी बांधलेले पूल पाहिले असतील. ते ओव्हरब्रिज असतात.

ओव्हरब्रिजचा उद्देश सुरक्षितता सुनिश्चित करणे हा असतो. हे पूल वर्दळीचे रस्ते किंवा धोकादायक रेल्वे रुळ ओलांडण्याचे टाळण्यासाठी कामी येतात. ओव्हरब्रिज सामान्यतः उड्डाणपुलापेक्षा लहान असतात आणि पादचाऱ्यांना आणि सायकलस्वारांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेले असतात. 😊😊

मुलांना फूल होऊ शकतो. फूल हा साधीचा आजार आहे. हा विषाणू हवेच्या माध्यमातून पसरतो. फूल झालेल्या व्यक्तीच्या शिकण्यातून किंवा खोकल्यातून हा विषाणू हवेत पसरतो आणि श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे खोकल्यानंतर किंवा शिकल्यानंतर

ताप आलाय?

त्रांनो, वातावरणातल्या बदलांमुळे विविध आजार डोकं वर काढतात. या दिवसात तर फुल्ल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. फुल्ल म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ या. इन्फ्लूएंझाला 'फूल' असं म्हटलं जातं. ताप, थंडी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशी याची लक्षणे असतात. इन्फ्लूएंझा विषाणूमुळे या विकाराची लागण होते. या फुल्लिविरोधात लस उपलब्ध आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाचे कोणीही ही लस घेऊ शकतात. रोगप्रतिकारक्षमता कमी असल्याने लहान मुलांना हा विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्हा मुलांनी ही लस टोचून घ्यायला हवी. नऊ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना एकदा दिलेली लस पुरते पण त्यापेक्षा लहान मुलांना दोनदा लस द्यावी लागते. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना फुल्ल होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तसंच मधुमेह, अस्थमा किंवा इतर गंभीर आजार असलेल्या

हात स्वच्छ धुवून घ्यायला हवेत.

पण फुल्ल झाला तरी काळजी करायचं कारण नाही. औषधोपचार आणि थोड्या विश्रांतीनंतर तुम्ही बरे होता. फुल्लं निदान झालं तर डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या. आराम करा. भरपूर पाणी प्या. ताजी फळं आणि हिरव्या भाज्या खा. फारच बरं वाटत नसेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर आई-बाबांना सांगा.

😊😊

पोटात कावळे का ओरडतात?

छोट्या दोस्तांनो, कधीकधी अचानक तुमच्या पोटातून आवाज येता का? पोटात गुडगुड वाजते का? थोडक्यात पोटात कावळे ओरडतात का? खरंतर सगळ्यांनाच कधी ना कधी हा अनुभव येत असतो. म्हणूनच यामागील कारण आज जाणून घेऊ या.

मुलांनो, पोटातून येणारा हा आवाज भूक लागल्याचे लक्षण आहे. पोट रिकामे असते तेव्हा स्नायू आकुंचन पावतात. यामुळे आतील वायू आणि पचन द्रव बाहेर काढता येतो. स्नायूंच्या या हालचालीमुळे पोटातून आवाज येतो. या प्रक्रियेला 'पेरिस्टॉलिसिस' म्हणतात. ही हालचाल नेहमीच सुरू असली तरी पोट रिकामे असताना आवाज अधिक मोठा

येतो. रिकाम्या पोटी स्नायू आकुंचन पावतात तेव्हा या हालचालीमुळे निर्माण होणारा आवाज मोठ्याने बाहेर येतो. यामध्ये भूक लागण्याचे संप्रेरक 'ग्रेलिन' देखील भूमिका बजावते. ग्रेलिन भूकेचा हार्मोन असून तो शरीराला अन्नाची गरज असल्याचे संकेत देतो. स्वाभाविकच पोट रिकामे होताच या हार्मोनची पातळी वाढते. यामुळे पोटाचे स्नायू जलद आकुंचन पावतात. म्हणूनच गुरगुरण्याचा आवाज अधिक मोठा होतो.

हा आवाज कमी करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे काहीतरी खाणे. खाल्ल्याने हा आवाज ताबडतोब कमी होतो. अर्थात पोटाच्या स्नायूंची हालचाल सुरूच राहते.

😊😊

मुलांनो, पोटात कावळे का ओरडतात?

छोट्या दोस्तांनो, कधीकधी अचानक तुमच्या पोटातून आवाज येता का? पोटात गुडगुड वाजते का? थोडक्यात पोटात कावळे ओरडतात का? खरंतर सगळ्यांनाच कधी ना कधी हा अनुभव येत असतो. म्हणूनच यामागील कारण आज जाणून घेऊ या.

मुलांनो, पोटातून येणारा हा आवाज भूक लागल्याचे लक्षण आहे. पोट रिकामे असते तेव्हा स्नायू आकुंचन पावतात. यामुळे आतील वायू आणि पचन द्रव बाहेर काढता येतो. स्नायूंच्या या हालचालीमुळे पोटातून आवाज येतो. या प्रक्रियेला 'पेरिस्टॉलिसिस' म्हणतात. ही हालचाल नेहमीच सुरू असली तरी पोट रिकामे असताना आवाज अधिक मोठा

येतो. रिकाम्या पोटी स्नायू आकुंचन पावतात तेव्हा या हालचालीमुळे निर्माण होणारा आवाज मोठ्याने बाहेर येतो. यामध्ये भूक लागण्याचे संप्रेरक 'ग्रेलिन' देखील भूमिका बजावते. ग्रेलिन भूकेचा हार्मोन असून तो शरीराला अन्नाची गरज असल्याचे संकेत देतो. स्वाभाविकच पोट रिकामे होताच या हार्मोनची पातळी वाढते. यामुळे पोटाचे स्नायू जलद आकुंचन पावतात. म्हणूनच गुरगुरण्याचा आवाज अधिक मोठा होतो.

हा आवाज कमी करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे काहीतरी खाणे. खाल्ल्याने हा आवाज ताबडतोब कमी होतो. अर्थात पोटाच्या स्नायूंची हालचाल सुरूच राहते.

😊😊

गुणकारी अंजीर

आहोत. अंजीरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फायबर, प्रथिने, जरत आणि लोह यासह अनेक पोषक घटक आढळतात. म्हणूनच अंजीर पाण्यात भिजवून ते पाणी पिल्यास शरीराला अनेक महत्त्वपूर्ण घटक मिळतात. अंजीरचे पाणी पिल्याने पचनसंस्था चांगली कार्य करते. यामुळे अन्न सहज पचते. हे पाणी डिटॉक्स ड्रिंक्समध्ये काम करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीर भिजवलेले पाणी प्यायल्याने दिवसभर ऊर्जावान वाटू शकते. त्यात नैसर्गिक साखर असल्यामुळे विशेष लाभ होतो.

😊😊

माहिती आहे ?

अनेक समस्यांपासून मुक्ता मिळू शकते. हो, आपण अंजीरांबद्दल बोलत आहोत. अंजीरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फायबर, प्रथिने, जरत आणि लोह यासह अनेक पोषक घटक आढळतात. म्हणूनच अंजीर पाण्यात भिजवून ते पाणी पिल्यास शरीराला अनेक महत्त्वपूर्ण घटक मिळतात. अंजीरचे पाणी पिल्याने पचनसंस्था चांगली कार्य करते. यामुळे अन्न सहज पचते. हे पाणी डिटॉक्स ड्रिंक्समध्ये काम करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीर भिजवलेले पाणी प्यायल्याने दिवसभर ऊर्जावान वाटू शकते. त्यात नैसर्गिक साखर असल्यामुळे विशेष लाभ होतो.

😊😊

आहे, हे या कृतीतून तुम्ही दाखवता आणि संभाषण सुरू होते. तुम्ही छोट्यासा प्रश्न विचारूनही सहजपणे संभाषण सुरू करू शकता. प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीला बोलावेसे वाटते आणि तुमची भीतीही कमी होते. तुम्हाला चांगले बोलायचे असेल तर आधी चांगले ऐकले पाहिजे. म्हणूनच कोणी तुमच्याशी बोलत असेल तर ते काय म्हणत आहेत याकडे लक्ष द्या. संबंधित प्रश्न विचारा. यावरून या व्यक्तीला आपल्या बोलण्यात खरोखर रस आहे आणि तुम्ही ते महत्त्वाचे मानता, असे समोरच्या व्यक्तीला कळते. लक्षपूर्वक ऐकल्याने संभाषण सुरू राहते आणि मैत्री वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाचा तुमच्या संभाषणावर खूप मोठा प्रभाव पडतो. त्यामुळेच थोडे घाबरले असाल तरी आनंदी दिसण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा स्वतः वर विश्वास आहे हे दाखवा. सरळ उभे राहा, स्पष्ट बोला. आवाज उत्साही ठेवा. लक्षात ठेवा, प्रत्येकजण कधी ना कधी अनोळखी असतो आणि बहुतेक लोकांना नवीन लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणे आवडते. तेव्हा तुम्हीही मैत्रीसाठी हात पुढे करा. 😊😊

संवाद वाढवा, मैत्र जोडा

छोट्या मित्रांनो, अनेकांना नवीन व्यक्तीशी बोलताना थोडेसे घाबरायला होते. आजूबाजूला कोणी अनोळखी असेल तर अस्वस्थ वाटते आणि संभाषण सुरू करण्यास अडचण येते. तुम्हालाही असे होते का? होत असेल तरी घाबरू नका. ही एक सामान्य समस्या आहे आणि काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हा संकोच दूर करू शकता. चला जाणून घेऊ या. मुलांनो, गोड हास्य हा कोणाशीही संभाषण सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून हसता तेव्हा मैत्रीपूर्ण असल्याचे दाखवता. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत आहात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे

कसे वागावे ?

मानता, असे समोरच्या व्यक्तीला कळते. लक्षपूर्वक ऐकल्याने संभाषण सुरू राहते आणि मैत्री वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाचा तुमच्या संभाषणावर खूप मोठा प्रभाव पडतो. त्यामुळेच थोडे घाबरले असाल तरी आनंदी दिसण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा स्वतः वर विश्वास आहे हे दाखवा. सरळ उभे राहा, स्पष्ट बोला. आवाज उत्साही ठेवा. लक्षात ठेवा, प्रत्येकजण कधी ना कधी अनोळखी असतो आणि बहुतेक लोकांना नवीन लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणे आवडते. तेव्हा तुम्हीही मैत्रीसाठी हात पुढे करा. 😊😊

घरीच बनवा फळांची बास्केट

छोट्या दोस्तांनो, फळांची बास्केट तुम्ही घरीही बनवू शकता. कल्पकतेचा वापर करून फळांची ही बास्केट सजवता येईल. आज संन्यांची बास्केट कशी बनवायची हे शिकू या. साहित्य: मोठ्या आकाराचा कागद, केशरी रंगाचे कागद, केशरी पुड्डे (वेगवेगळ्या रंगांचे आणि डिझाईनचे केशरी कागद घ्या.), लाल कागद, गम, स्टिकर तसंच सजावटीच्या इतर वस्तू. कृती: कप किंवा छोट्या प्लेटचा वापर करून

कार्यानुभव

आहेत. बाऊलमध्ये संत्री ठेवली आहेत असं वाटायला हवं, मित्रांनो. बाऊल सजवण्यासाठी स्टीकर्स किंवा इतर वस्तूंचा वापर करता येईल. याच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या फळांचे आकार कापून टोपली सजवू शकता. 😊😊




मित्रांनो, 'गावाकडे चला' असं गांधीजी म्हणाले होते. गावाला गेल्यावर किती बरं वाटतं. गावात फार गर्दी नसते, प्रदूषण नसतं. गावातली नदी, हिरवळ, शेणाने सारखलेलं घर, शेती हे सगळं हवंहवंसं वाटतं. काही दिवस गावाला जाऊन आल्यावर कसं ताजंतवानं वाटतं. गावच्या हवेत ही जादू असते मित्रांनो. भारताच्या ग्रामीण भागात बरंच काही घडत असतं. इथलं वातावरण, जगणं सगळंच वेगळं असतं. शहरातल्या जीवनासारखी धामधूम इथे नसते. या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही करीअर घडवू शकता. 'बॅचलर ऑफ रुरल स्टडीज' हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही ग्रामीण जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघू शकता. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण

गावाची गोडी वाढवा

भागातलं जीवन तुम्हाला अगदी जवळून पाहता येईल. विकासकामांमध्ये सहभागी होता येईल. भारताच्या ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होणं गरजेचं आहे. यात तुमचा हातभार लागू शकतो. शेती, सामाजिक विकास, पशुपालन, जंगलांचा विकास, पर्यावरणाचं व्यवस्थापन अशा विविध

आघाड्यांवर तुम्ही काम करू शकता. ग्रामीण भागाशी संबंधित विविध विषयांचा या अभ्यासक्रम ात समावेश असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतात. सरकारी, खाजगी तसंच सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. 😊😊



स्मार्ट टिप्स

अशी थांबवा उचकी

दोस्तांनो, उचकी लागली की खूप अस्वस्थ वाटतं. उचकी लागल्यावर आपण घटाघट पाणी पितो. आपल्याला वर बघायला सांगितलं जातं. उचकी थांबवण्यासाठी काही घरगुती उपायही करता येतील. उचकी लागल्यावर साखर खा. पाण्यात थोडं मीठ घालून प्या. घोट घोट पाणी प्या. हळूहळू श्वास घ्या. यामुळे बरं वाटेल. 😊😊

चविष्ट पिटा पिझ्झा

मित्रांनो, पिझ्झा खायला कोणाला आवडत नाही? तुम्ही घरच्या घरी मस्त पिझ्झा बनवू शकता. यासाठी पिटा ब्रेड, स्पॅगेटी सॉस आणि मोझरेला चीज असं साहित्य लागेल. सर्वात आधी पिटा ब्रेड घ्या. त्यावर स्पॅगेटी सॉस पसरवा. थोडं चीज सॉसच्या वर पसरवा. आता हा ब्रेड ओव्हनमध्ये ठेवा. मिनिटभर बेक करा आणि खा. संध्याकाळी काय खायचं असा प्रश्न पडत असेल तर पिटा पिझ्झा हा स्मार्ट ऑप्शन आहे. 😊😊

खादाडी

असा आहे अँनाकोंडा

अँनाकोंडा हा साप असून तो अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आढळतो. ग्रीन अँनाकोंडा हा जगातला सर्वात मोठा साप आहे. त्याची लांबी जवळपास २० फूट असते. तसंच हा सर्वात वजनदार साप आहे. तो दक्षिण अमेरिकेत आढळतो. 😊😊

वाढतायंत चक्रीवादळं

दोस्तांनो, जगभरातच अनेक वादळं येत असतात. १९७० मध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांग्लादेशमध्ये 'भोला' नावाचं वादळ आलं होतं. या वादळाने बरंच नुकसान केलं होतं. १९९१ मध्ये बांग्लादेशमध्ये 'मेरियन' नावाचं वादळ आलं होतं. १९७४ च्या 'नीना' या वादळानेही कहर केला होता. अशा नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी आपण पर्यावरणाचा विचार करायला हवा. 😊😊

दोस्त हे मस्त

असा आहे अँनाकोंडा

अँनाकोंडा हा साप असून तो अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आढळतो. ग्रीन अँनाकोंडा हा जगातला सर्वात मोठा साप आहे. त्याची लांबी जवळपास २० फूट असते. तसंच हा सर्वात वजनदार साप आहे. तो दक्षिण अमेरिकेत आढळतो. 😊😊

वाढतायंत चक्रीवादळं

दोस्तांनो, जगभरातच अनेक वादळं येत असतात. १९७० मध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांग्लादेशमध्ये 'भोला' नावाचं वादळ आलं होतं. या वादळाने बरंच नुकसान केलं होतं. १९९१ मध्ये बांग्लादेशमध्ये 'मेरियन' नावाचं वादळ आलं होतं. १९७४ च्या 'नीना' या वादळानेही कहर केला होता. अशा नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी आपण पर्यावरणाचा विचार करायला हवा. 😊😊

वाचा तर खरं

असा आहे अँनाकोंडा

अँनाकोंडा हा साप असून तो अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आढळतो. ग्रीन अँनाकोंडा हा जगातला सर्वात मोठा साप आहे. त्याची लांबी जवळपास २० फूट असते. तसंच हा सर्वात वजनदार साप आहे. तो दक्षिण अमेरिकेत आढळतो. 😊😊

वाढतायंत चक्रीवादळं

दोस्तांनो, जगभरातच अनेक वादळं येत असतात. १९७० मध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांग्लादेशमध्ये 'भोला' नावाचं वादळ आलं होतं. या वादळाने बरंच नुकसान केलं होतं. १९९१ मध्ये बांग्लादेशमध्ये 'मेरियन' नावाचं वादळ आलं होतं. १९७४ च्या 'नीना' या वादळानेही कहर केला होता. अशा नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी आपण पर्यावरणाचा विचार करायला हवा. 😊😊

लाडकी बहीण योजनेवर शिंदे गटाच्या आमदाराची टीका



■ **वृत्तसंस्था, रायगड, दि. ६ :**

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर विरोधकांनी टीका केलीच आहे, परंतु आता शिंदे गटाच्या आमदारांने घरचा आहेर दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. लोकांवर असा कोट्यवधीचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा, असा सल्ला गायकवाड यांनी दिला आहे.

रायगड येथे माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, ३५२ च्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. शिवरायांची भक्ती आणि कीर्ती ही ओसांडून वाहत आहेत.

राजेंची कीर्ती जगात पसरलेली आहे. रायरीचा डोंगर राजेंनी किल्ले रायगडसाठी निवडला. या ठिकाणी ३५०

इमारती असलेला किल्ला कमी कालावधीत उभारला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना जर का दीघायुष्य लाभले असते तर देशात निजाम मुखल, पोतुगीज, कुतुबशाह हे कोणीच शिल्लक राहिले नसते. मराठ्यांनी पराक्रम करून संपूर्ण भारतभूमी मोघवरहीत केली.

पुढे बोलताना संजय गायकवाड यांनी किल्ल्यांवर येणाऱ्या तरुणांना सल्ला देताना म्हणाले, खऱ्या शिवभक्तांना शिस्त सांगण्याची गरज नाही. गड किल्ल्यांवर आपल्या प्रेमिकेचे नाव आणि इतर विटंबना करणाऱ्या तरुणांनी तसे करू नये. गडकिल्ल्यांचे पुनर्वैभव प्राप्त होणे गरजेचे आहे. कोट्यवधीच्या राजांना लोकांवर उधळण्यापेक्षा तेच पैसे राजांच्या गडकिल्ला संवर्धनासाठी वापरा, असा सल्ला देत त्यांनी अप्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेवरच टीका केली आहे.

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत संभ्रम : रोज नवीन अडथळा

■ **महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. ६ :**

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत रोज एक नवीन अडथळा निर्माण होत असून शासन निर्णयानुसार ३१ मे रोजी बदलीची मुदत संपल्यामुळे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार की नाही, असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.

ग्राम विकास विभागाच्या १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार, एकूण ७ टप्प्यात शिक्षकांची

ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्राम विकास विभागाकडून २८ एप्रिल ते ३१ मे असे प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु पुढे या वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आला.

ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, शिक्षक व शिक्षक संघटना यांनी दाखल केलेली न्यायालयीन प्रकरणे व त्याबाबत

दोन अल्पवयीन मुलींवर एकाच दिवशी अत्याचार

■ **महासागर प्रतिनिधी, भंडारा, दि. ६ :**

जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या.

अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गावात गुरुवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही घटनेतील आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पहिल्या घटनेत, मुलींनी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी तीन ते चार वेळा कुकृत्य करण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे ती गरोदर राहिल्याने तिच्या तक्रारीवरून अभय

विलास धुर्वे (२१) याचाविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत ७ वर्षीय मुलीवर बळजबरीने लगतच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. ५ जूनला सायंकाळी ही बालिका आपल्या घरी खेळत असताना ७:२० वाजताच्या दरम्यान, आरोपीने तिचे तोंड दाबून लगतच्या वाडीत नेले. तिथे अत्याचार केला. काही वेळाने बालिका रडत घरी आल्यावर आईला प्रकार कळला.

आईच्या तक्रारीवरून गणेश ज्ञानेश्वर गोटेफोडे (३०) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज शिडाम यांनी दिली.

जरी प्रक्रिया सुरू झाली तरी बदली प्रक्रिया पूर्ण व्हायला जुलै उजाडेल. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १६ जून रोजी तर विदर्भातील शाळा २३ जून रोजी सुरू होणार आहे, त्यामुळे आता शाळा सुरू होण्याआधी बदली प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे बदल्या होणार की नाही, याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. सध्या बदली बाबतच्या याद्व प्रसिध्द झाल्या आहे. पण रिक्त जागा घोषित झाल्या नाहीत.

कालव्यात बुडून भावंडांचा मृत्यू

■ **महासागर प्रतिनिधी**

भंडारा, दि. ६ :

एक चिमुकला घरापासून जवळ असलेल्या नहरात मोठा भाऊ आणि कालीनोतील मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला.

मात्र कालव्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात उतरताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना तामसवाडी शिवावरील बावनथडी प्रकल्पाच्या नहरात घडली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

तुमसरमधील शिवाजीनगर परिसरातील अलताफ शेख (वय ८) असे मृत बालकाचे नाव आहे. अलताफ रजा शेख हा त्याचा मोठा भाऊ अहमद व काही मित्रांसोबत शहराच्या बाहेरील तामसवाडी रस्त्याला छेडून गेलेल्या कालव्यात ओढाविलेले गेले होते. सर्वजण कालव्यातील पाण्यात उतरले.

मात्र पाण्याचा अंदाज न लागल्याने मोहमद हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोहता येत नसल्याने तो खोल भागात गेला आणि काही क्षणांतच पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लहान भाऊ बुडत असल्याने पाहून त्याच्या मोठ्या भावाने वाचवा वाचवा म्हणून आरडाओरड केली. तोपर्यंत अलताफ हा नहरातील पाण्यात बुडाला.

यावेळी परिसरात कुणीच नसल्याने या बालकांच्या मदतीसाठी कोणीही येऊ शकले नाही. या घटनेने सोबत असलेली सर्व मूले प्रचंड घाबरली होती. भेदरेलेल्या अवस्थेत सर्व मुलांनी घराकडे धाव घेत घडल्या घटनेची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी कालव्याकडे धाव घेतली.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत काही वेळातच अलताफचा मृतदेह काढल्या बाहेर काढला. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उतरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या कारवाईत, देशासाठी निर्णय घेणाऱ्यांचे धाडस सर्वांना दिसले.

ते म्हणाले, 'पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्यातून पुन्हा एकदा आपल्या सैन्याचे शौर्य दिसून आले. प्रशासनाची खंबीरताही दिसून आली. राजकीय वर्गांनीही परस्पर समजूतदारपणा दाखवला. समाजातही एकतेचा संदेश दिला. हे चालू राहिले पाहिजे

आणि कायम राहिले पाहिजे.' ते म्हणाले की भारताने आपल्या सुरक्षेच्या बाबतीत स्वावलंबी असले पाहिजे. संघ प्रमुखांनी सुरक्षेच्या बाबतीत भारताने स्वावलंबी असले पाहिजे यावर भर दिला.

पाकिस्तानचे नाव न घेता मोहन भागवत म्हणाले, 'जे भारताशी थेट युद्ध जिंकू शकत नाहीत, ते हजारो जखमा करून आणि प्रॉक्सि वॉर करून आपल्या देशात रक्तपात करू इच्छितात.' दुसऱ्या महायुद्धादरम्यान, हिटलरने जवळजवळ एक महिना

लंडनवर बॉम्बहल्ला केला, या आशेने की ब्रिटन शरणागती पत्करेल. प्रत्युत्तरादाखल, पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी राष्ट्राला संघर्षात केले आणि नंतर संसदेत सांगितले की ब्रिटिश 'समुद्र आणि किनाऱ्यावर' लढतील. या प्रकरणाचा संदर्भ देत भागवत म्हणाले की चर्चिल म्हणाले होते की, समाज हा खरा सिंह आहे आणि त्यांनी फक्त त्याच्या वतीने गर्जना केली होती.

आपली मुळे एकतेत

एका व्यक्तीचा फायदा कधीकधी दुसऱ्यासाठी हानिकारक असू शकतो आणि व्यक्तीमधील परस्पर समजुतीचा अभाव असंतोष निर्माण करू शकतो. त्यांनी अधोरेखित केले की राष्ट्रीय हितासाठी कोणताही गट किंवा वर्ग दुसऱ्याशी संघर्ष करू आवेग पूर्णपणे वागेणे, अनावश्यक वादविवादात अडकणे किंवा कायदा हातात घेणे हे राष्ट्रीय हिताचे नाही. आरएसएस प्रमुखांनी या काळाची आठवण करून दिली जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, तेव्हा (ब्रिटिश) राज्यकर्ते फूट पाडत होते आणि विघटनकारी घटकांना पाठिंबा देत होते, ज्यामुळे सामान्य लोकांना लढण्यास भाग पाडले जात होते. तथापि, ते म्हणाले की आज सरकार संविधानानुसार काम करते.

शालार्थ आयडी घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी होणार

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ६ :**

राज्यात सध्या गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग संचालक महेश पालकर करीत आहे. त्यांचा चौकशी अहवाल दहा दिवसात सादर होणार असल्याची माहिती आहे.

आतापर्यंत या प्रकरणात आजी, माजी शिक्षण उपसंचालकांना अटक झाली. मात्र, वेतन पथक अधीक्षक वाघमारे याला अजूनही अटक झालेली नाही. लवकरच यात गुंतलेले शिक्षणसंस्था चालक आणि मुख्याध्यापकांवरही कारवाई होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

या घोटाळ्याची व्याप्ती गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जळगाव, पुण्यापर्यंत आहे. आतापर्यंत शिक्षणसंस्था चालक, शिक्षक तसेच मुख्याध्यापक रेकॉर्डवर नव्हते. तेही आता रेकॉर्डवर आले आहे. यापुढे त्यांच्यावरही कारवाई होईल, अशी माहिती पोलीस विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

या संदर्भात शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग यांनी नागपुरात येत पोलीस आयुक्त डॉ.

रविंद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली. दोघांनीही काही माहितीची देवाणघेवाण केली. या घोटाळ्यात गुंतलेल्या सर्वच संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी शिक्षण विभागाची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शालार्थ आयडी घोटाळ्याचा सूत्रधार वेतन विभागाचा अधीक्षक नीलेश वाघमारे याला अजून अटक न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी उपसंचालक उल्हास नरड यांच्या तक्रारी वरून नीलेश वाघमारेचे निलंबन झाले होते.

या प्रकरणी आतापर्यंत संभाजी नगर शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूर विभागाच्या माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार, राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष व माजी शिक्षण उपसंचालक चिंमामण वंजारी यांच्यासह एकूण १४ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. काहीजण अद्यापही फरार आहेत.

वंजारी हे या प्रकरणाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष होते. या घोटाळ्यात बोस शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षकांना वेतन मंजूर केल्याचा आरोप आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

■ **महासागर प्रतिनिधी**

नागपूर, दि. ६ :

चंद्रपूरमध्ये २०१०

साली घडलेली एक

धक्कादायक घटना घडली होती. यात वैभव नावाच्या एका मित्राने मंगेश नावाच्या दुसऱ्या मित्राच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली होती.

विशेष बाब म्हणजे, याप्रकरणी चंद्रपूर सत्र न्यायालयाने आरोपी मित्राला दोषी मानत शिक्षा टोठावली होती. २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही मित्राला दोषी मानत शिक्षा कायम ठेवली.

२०१० मध्ये घडलेली ती घटना पुन्हा चर्चेत असण्याचे कारण म्हणजे घटनेच्या तब्बल १५ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या निरीक्षणाच्या उलट जात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून अनेक घटनेतील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

वैभव आणि मंगेश हे दोघेही चंद्रपूरमधील हॉमिओपॅथी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. सप्टेंबर

२०१० मध्ये वैभवच्या वडिलांची सरकारी रिहॉल्व्हर हातात येताच, दोघेही तिच्याशी

खेळू लागले. त्यावेळी एक गोळी सुटली आणि थेट मंगेशच्या डोक्यात जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घाबरलेल्या वैभवने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न झाला, रक्ताचे दाग पुसले आणि दोन मित्रांना घटनास्थळी बोलावून मृतदेह हटवण्यास मदत मागितला. या कृत्यामुळे पोलीसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला दोषी ठरवले होते.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यावर संपूर्ण घटनाक्रमची नव्याने चौकिसा झाली. मंगेशच्या डोक्यातून झटकलेली गोळी थेट खोलीच्या भिंतीवर असलेल्या व्हॅटिलेटरवर जाऊन आदळली होती, जो मंगेशच्या उंचीपेक्षा खूप वर होता. न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, अशा प्रकारे गोळी फक्त त्याचवेळी वर जाऊ शकते, जेव्हा मृत व्यक्ती खाली पाहत असतो आणि अगदी जवळून गोळी झाडली जाते. यावरून हा हत्येचा प्रकार नसल्याचा निष्कर्ष काढत निर्दोष सुटका केली.

दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी पर्यावरण दिनाची एक थीम किंवा विषय असतो. यंदाच्या वर्षाची थीम आहे प्लास्टिकमुक्ती अर्थात पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकला नकार.

शाश्वत आणि सुंदर असे आपले सभोवताल म्हणजेच पर्यावरण. मात्र मागील काही दशकांपासून विविध प्रकारच्या जल,वायू आणि रासायनिक प्रदूषणामुळे आपल्या पर्यावरणाचा समतोल बिघडू लागलेला दिसताय. पर्यावरणाचा व्हास होण्यास प्लास्टिकचे प्रदूषण हे अत्यंत धोकादायक आणि तितकेच गंभीर आहे. म्हणूनच पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्ती करायची हे यंदाच्या पर्यावरण दिनाचे उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांच्याशी आजचा साप्ताहिक संवाद.

प्लास्टिक मुळे पर्यावरणास कशा प्रकारे धोका आहे?
प्लास्टिक या धातूचा शोध इतर धातूंना पर्याय म्हणून मानवानेच लावलेला आहे. मात्र सध्या याच प्लास्टिकचा अतिरेकी वापर इतका वाढलेला आहे कि संपूर्ण पर्यावरणाचा धोकात आलेले आहे. या प्लास्टिकचे विघटन वषावुर्वर्ष होत नाही त्यामुळे आपण इतस्ततः फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि तत्सम वस्तूमुळे छोटी गटार, नद्या, समुद्रामध्ये देखील या प्लास्टिकचा इतक्या महाकाय स्वरूपात कचरा निर्माण होतोय कि त्याचा जलचर आणि सजीव सृष्टीलाच धोका निर्माण झालेला आहे.

अनवधानाने हेच प्लास्टिक पोटात गेल्याने जनावर आणि जलचर मृत्युमुखी पडतातच. शिवाय प्लास्टिकच्या डब्यामध्ये खाद्यपदार्थ ठेवल्याने आणि प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी प्याल्ल्याने मनुष्याला कवरीगाचा धोका देखील तितकाच वाढलेला आहे. याच प्लास्टिक च्या कचऱ्यामुळे पावसाळ्यात अक्षरशः पूर येतात अर्थात यामुळेच अनेक अर्थाने

: साप्ताहिक संवाद : प्लास्टिकमुक्ती हाच शाश्वत पर्यावरणासाठी उपाय



लोकरंग

व्यक्तिगुरुप करायला हवा. बाजारात गेल्यानंतर अगदी कमी मायक्रॉनच्या पर्यावरणास धोकादायक अशा पिशव्यांचा वापर थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमित कापडी पिशवी बाजारात घेऊन जाण्याची सवय लावून घ्यायलाच हवी. अगदी गरज असेल तरच घरात प्लास्टिकच्या भांड्यांचा अगदी कमीत कमी वापर करावा.

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिऊन कर्करोगाला निमंत्रण देण्यापेक्षा चहा,कोफी आणि पाणी हि पेय काचेच्या ग्लास किंवा कपमध्येच पिण्याचा आग्रह धरावा.कचरा असलेले प्लास्टिक इतस्ततः फेकून पर्यावरणास धोका पोहचवण्यापेक्षा याच कचऱ्याची शाश्वत पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हे प्लास्टिक पुनर्निर्मिती केंद्राला देणे असे अनेक उपाय योजून प्लास्टिकमुक्ती करता येन सहज शक्य आहे. ■ ■ ■

भारतीय विमानतळ परिसंस्थांची भविष्यातील उत्तुंग भरारी



करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. पायाभूत सुविधांमधील दरी भरून काढणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि उडान योजनेखरे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे यांचा समावेश होता. डिजिटल परिसंस्थेचे बळकटीकरण करणे हीही एक महत्त्वाची

: संकलन व संयोजन :
सुबोध रणशेखर, ९८३३१४६३५६
subodh.ransheve @rediffmail.com

फरकांड्याचे झुलते मनोरे
बांधली आहे. तर काही इतिहासतज्ज्ञांच्या मते फारूकी राजांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी या वास्तूची निर्मिती केली असावी. या वास्तूचे दोन्ही मनोरे अस्तित्वात होते तेव्हा त्यांना पाहताक्षणीच पाहणाऱ्याला इजिप्तच्या पिरॅमिडची आठवण येत होती. मनोऱ्यांची प्रत्यक्ष उंची १५ मीटर आहे. हे दोन्ही मिनार वरील बाजूला निमुळते होत गेले आहेत.

त्यांच्या पायाचा खालचा व्यास जवळपास ३ मीटर रंदीचा होता. या मनोऱ्यांचे वैशिष्ट्य असे, की एक मनोरा हलविल्यावर आणोआप दुसरा मनोराही हलत असे. सद्यस्थितीत चार मनोऱ्यांपैकी एकच मनोरा अस्तित्वात आहे. आज ही एक ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचा मार्गावर आहे.

हा पुरावाच मार्गावर आहे.

वैभव आणि मंगेश हे दोघेही चंद्रपूरमधील हॉमिओपॅथी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. सप्टेंबर

पेंच व्याघ्र प्रकल्पातील (महाराष्ट्र) बफर झोनमधील फुलझारी, घाटकुडका, उसरीपार, शिलादेवी, कोलितमारा, सुवर्णधारा, सावरा, घाटपेंढरी, अंबाझरी आणि सलाई यासारख्या गावांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांनी दिवसाच्या सुरुवातीला स्वच्छता मोहीम राबवून, शाळेचे अंगण आणि गावातील गल्ल्या प्लास्टिक आणि इतर कचरामुक्त करून रंगमंच उभारला.

प्लास्टिक प्रदूषण, वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणात तरुणांची भूमिका यावर आधारित चित्रकला, निबंध आणि भाषण स्पर्धांमध्ये मुलांनी भाग घेतला.



फुलझारी गावातील विद्यार्थ्यांनी महूआ, अमलतास, चिंच, करंज, कडुनिंब आणि बेल यासारख्या स्थानिक वृक्षांच्या बिया गोळा केल्या.सातपुडा फाउंडेशनच्या १५ तरुण शिक्षकांनी तीन महिन्यांच्या उन्हाळी शिकवणी कार्यक्रमात (मे-जुलै २०२५) सहभागी आहेत, अशा ३० गावांमध्ये कार्यक्रम आयोजित केले आणि ४०० हून अधिक शाळकरी मुलांना सहभागी करून घेतले.

या सत्रांनी केवळ शालेय विषयांना बळकटी दिली नाही तर वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाचे धडे देखील दिले. सलाई गावात, अर्णव गंडे (क्षेत्र जीवशास्त्रज्ञ) आणि दिव्यम वाळके (क्षेत्र सहाय्यक) यांनी पक्षी निरीक्षण फेरफटका आणि पर्यावरणीय संतुलनावरील चर्चा यासह निसर्ग-आधारित उपक्रमांचे नेतृत्व केले.

सावरा येथे, अधिराज सिंग (क्षेत्र जीवशास्त्रज्ञ) आणि निखिल कोहळे (क्षेत्र सहाय्यक) यांनी स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले. आवळेघाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्लास्टिक संकलन मोहिमेने उत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर सीताफळ, जांभूळ आणि बेल (लाकूड सफरचंद) रोपे लावली. बंडू उर्डेक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.